

सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्यक अनुदान (अनिवार्य) वितरीत करणेबाबत..

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्रमांक-मराग्रं-२०२०/प्र.क्र.९९/२०२०/साशि-५,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : १४ जानेवारी, २०२१.

- वाचा :** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. अर्थसं-२०२०/प्र.क्र.६४/अर्थ ३, दि.१६.०४.२०२०.  
२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र. मराग्रं-२०२०/प्र.क्र.६०/साशि-५, दि.०३.०८.२०२०.  
३) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्र. मराग्रं-२०२०/प्र.क्र.९९/साशि-५, दि.२४.११.२०२०.  
४) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र. क्र.३२/२०२०-२१/४५८९, दि.११.१२.२०२०.

**प्रस्तावना :**

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्यक अनुदानासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात रु.१२३,७५,००,००० (रुपये एकशे तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख फक्त ) इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. सन २०१९-२० मध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे देय असलेले परिरक्षण अनुदान निधी अभावी पूर्ण देता आले नाही. सन २०१९-२० मध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे थकीत असलेले रु. ३२,२९,००,०००/- ( रुपये बत्तीस कोटी एकोणतीस लाख फ़क्त ) अनुदान सन २०२०-२१ मधील अर्थसंकल्पित तरतुदीमधून अदा करण्यास मान्यता देण्याची विनंती वित्त विभागास करण्यात आली. यानुषंगाने वित्त विभागाकडून प्राप्त मान्यतेनुसार अर्थसंकल्पिय तरतुदीच्या २५ टक्केच्या मर्यादेत म्हणजेच रु. ३०,९३,७५,०००/- ( अक्षरी रुपये तीस कोटी त्र्यान्नव लाख पंचाहत्तर हजार फ़क्त ) इतका निधी वितरीत करण्यास संदर्भाधिन शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दि.०३.०८.२०२० अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

सन २०१९-२० मध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे देय असलेले उर्वरीत थकित परिरक्षण अनुदान व सन २०२०-२१ मधील अनुदानाचा पहिला हप्ता अदा करण्यासाठी आवश्यक असलेला रु.५४,४३,०८,०००/- (रुपये चोपन्न कोटी त्रेचाळीस लाख आठ हजार फक्त ) इतका निधी वितरीत करुन खर्च करण्यास मान्यता देण्याची विनंती वित्त विभागास करण्यात आली होती. यानुषंगाने वित्त विभागाकडून प्राप्त मान्यतेनुसार अर्थसंकल्पित निधीपैकी १० टक्के म्हणजेच रु.१२,३७,५०,०००/- ( अक्षरी रुपये बारा कोटी सदतीस लाख पन्नास हजार फ़क्त ) इतका निधी वितरीत करण्यास संदर्भाधिन शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दि.२४.११.२०२० अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

आता सन २०२०-२१ मधील अनुदानाचा पहिला हप्ता अदा करण्यासाठी आवश्यक असलेला उर्वरीत रु. ४३, ४०,८३,०००/- ( अक्षरी रुपये त्र्येचाळीस कोटी चाळीस लाख त्र्याऐंशी हजार फ़क्त ) इतका निधी वितरीत करून खर्च करण्यास मान्यता देण्याची विनंती वित्त विभागास केली असता वित्त विभागाने अर्थसंकल्पित तरतुदीच्या १५ टक्के म्हणजेच रु.१८,५६,२५,०००/- ( अक्षरी रुपये अठरा कोटी छेप्पन लाख लाख पंचवीस हजार फ़क्त ) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने सन २०१९-२० मध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या परिरक्षण अनुदानाचा पहिला हप्ता अदा करण्यासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये मध्ये मागणी क्र. डब्ल्यू-४, २२०५, कला व संस्कृती,१०५, सार्वजनिक ग्रंथालये, (०३)(०१) मध्यवर्ती, जिल्हा व तालुका ग्रंथालयांना सहाय्य (अनिवार्य) (२२०५०२९८) ३१-सहाय्यक अनुदाने ( वेतनेतर ) या लेखाशिर्षातर्गत अर्थसंकल्पित निधीतील रु.१८,५६,२५,०००/- ( अक्षरी रुपये अठरा कोटी छेप्पन लाख लाख पंचवीस हजार फ़क्त ) इतका निधी वितरित व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना शासन मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:

सन २०१९-२० मध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे देय असलेल्या परिरक्षण अनुदानाचा पहिला हप्ता अदा करण्यासाठी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित निधीतील रु.१८,५६,२५,०००/- ( अक्षरी रुपये अठरा कोटी छेप्पन लाख लाख पंचवीस हजार फ़क्त ) इतका निधी वितरित व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना आहंरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे व त्यांना ३१- सहाय्यक अनुदाने ( वेतनेतर ) या उद्दिष्टाखालील देयकावर नियंत्रक अधिकारी म्हणून प्रतिस्वाक्षरी करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

२. सदर खर्च मागणी क्र. डब्ल्यू-४, २२०५, कला व संस्कृती,१०५, सार्वजनिक ग्रंथालये, (०३)(०१) मध्यवर्ती, जिल्हा व तालुका ग्रंथालयांना सहाय्य ( अनिवार्य ) (२२०५ ०२९८) ३१ सहाय्यक अनुदाने ( वेतनेतर ) या लेखाशिर्षाखाली सन वर्ष २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पीत तरतुदीपैकी वितरीत केलेल्या निधीतून भागविण्यात यावा.

३. अनुदानाच्या रक्कमेची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधित कार्यालय प्रमुखांनी विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहिल.

४. शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. अर्थसं-२०२०/प्र.क्र.६४/अर्थ-३, दि.१६.०४.२०२० मधील सूचना/अटींची पूर्तता करण्यात आली असून सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ०६/२०२१/व्यय-५, दि. ०५.०१.२०२१ अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२१०११४१०५९४३५७०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( गी. नि. चव्हाण )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल-१ (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
२. महालेखापाल -२ (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), नागपूर
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
५. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
६. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
७. सर्व सहायक ग्रंथालय संचालक / जिल्हा ग्रंथालय अधिकारी/ ग्रंथपाल.
७. प्रधान सचिव (उ.व.तं.शि.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
८. कक्ष अधिकारी (साशि १), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
९. निवडनस्ती (साशि-५), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, अमुंबई.